

August 23, 2024

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, 5th Floor
Plot No. C-1, Block G,
Bandra-Kurla Complex, Bandra (E)
Mumbai - 400 051

Scrip Code: 532416

Trading Symbol: NEXTMEDIA

Sub: Newspaper Advertisement- Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Re: 43rd Annual General Meeting ('AGM') of the Company via video-conferencing/ other audio-visual means

Dear Sir(s),

Please find enclosed herewith copy of relevant page of “**Mint**” (English- all edition) and “**Vritta Manas**” (Marathi edition) newspapers, published on 23rd August, 2024, intimating Shareholders regarding the 43rd AGM of the Company scheduled to be held on Tuesday, 24th September, 2024 via video-conferencing/ other audio-visual means, along with other related information.

We request you to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,

For **Next Mediaworks Limited**

(Sonali Manchanda)
Company Secretary



Earlier this month, Air India Express launched a virtual interline platform with Scoot as the inaugural partner.

Scoot plans to build partnership with Air India Express

Anu Sharma
anu.sharma@livemint.com
NEW DELHI

Singapore's budget carrier Scoot Air plans to build its partnership with Air India Express slowly and steadily as the parent companies of both the airlines work on building synergy ahead of Air India-Vistara merger.

"This is relatively new. It is unilateral thing right now, so you can see Scoot flights on Air India Express website and that will allow them to ticket to the Scoot-beyond destinations with some limitations," Brian Torrey, general manager India and West Asia at the low-cost subsidiary of Singapore Airlines, told journalists in New Delhi. "This is a partnership that is developing. If it is more comprehensive, we want to be very clear on how it benefits our customers."

Earlier this month, Air India Express, an Air India subsidiary, launched a virtual interline platform with Scoot as the inaugural partner. This will enable customers to book

The partnership will enable customers to book flights from India, the Middle East to 60 Scoot destinations

flights from India and the Middle East to 60 Scoot destinations across Australia, China, Indonesia, Japan, Laos People's Democratic Republic, Malaysia, Philippines, Republic of Korea, Singapore, Thailand, and Vietnam.

Scoot has a unique link to Air India. The Indian airline's chief executive officer and managing director Campbell Wilson was previously the CEO at Scoot and is among the founding members of the budget carrier

born in 2011. Wilson is now spearheading the merger between Air India and Vistara, a 51:49 joint venture between the Tata Sons and Scoot's parent Singapore Airlines. Once completed, Singapore Airlines is set to hold 25.1% stake in the combined Air India group.

Scoot, which counts India as its third largest market after Singapore and China, is now looking at ways to offer competitive airfares to Indian travellers who fly beyond Singapore to other destinations in the airline's network.

For an extended version of this story, go to [livemint.com](#)

Vindhya to hive off fibre biz

MP Birla Group firm plans to sell a majority stake in the new entity at an enterprise value of ₹1,830 crore

Gulveen Aulakh
gulveen.aulakh@livemint.com
NEW DELHI

Vindhya Telelinks, a BSE-listed engineering, procurement and construction (EPC) firm, is planning to hive off its fibre infrastructure business and sell a majority stake in the emergent entity, two people aware of the development said on the condition of anonymity.

One of the people cited earlier said that Arthur D. Little, a consulting firm, is running the sale process for the deal at a potential enterprise value of \$200 million or ₹1,830 crore. The firm has not responded to queries for *Mint* till press time.

Vindhya Telelinks, an MP Birla Group company, was formed as a public-private joint venture between Universal Cables Ltd and the Madhya Pradesh State Industrial Development Corporation Ltd. It makes copper and optical fibre telecommunication cables.



The firm's move comes amid European Commission Directorate General's plan to levy anti-dumping duty on optical fibre cable makers.

The move to carve out its fibre infrastructure business comes amid a proposal by the European Commission Directorate General for Trade to levy anti-dumping duty—ranging between 8.7% and 11.4%—on nearly a dozen Indian optical fibre cable makers.

The body, responsible for European Union's (EU) policy on trade with nations outside of the EU, has proposed to levy an 8.7% tax on imports from Birla Cable Ltd, Universal Cables Ltd and Vindhya Tele-

links Ltd to the EU, *Mint* had reported in June.

While Vindhya Telelinks was initially a telecom equipment manufacturing firm, it has diversified into power distribution, system integration and oil and water pipelines that form the EPC division. The latter set of businesses have helped the company increase its sales to ₹4,110 crore in FY24, with the non-telecom verticals bringing in ₹3,523 crore. Profit in FY24 stood at ₹155 crore.

For the quarter ended June, Vindhya Telelinks recorded a revenue of ₹835 crore, with ₹19.63 in profits.

Chief executive officer Sandeep Chawla told Fortune India in March this year that the irrigation projects within EPC are the growth segments for the company over the coming five to 10 years.

On the other hand, core telecom business has been slow due to tepid

demand from overseas companies, but cable manufacturing will continue to generate revenue locally as the government continues to require supplies of optical fibre cables for the ₹1.39 trillion BharatNet rural internet connectivity project and as private telecom operators

Reliance Jio, Bharti Airtel and Vodafone Idea bolster fibre-to-home services.

Jio and Airtel are increasing fibre deployment to support 4G and 5G services. Both segments will require supplies from companies like Vindhya Telelinks.

The company is also a bidder for supplying optical fibre cables for the ₹65,000 crore Bharat-

Net-III project that will cover the states of Madhya Pradesh, Rajasthan, Uttar Pradesh (East), Uttar Pradesh (West), Karnataka, Uttarakhand, Bihar, Himachal Pradesh, West Bengal, Jammu & Kashmir and the north-eastern states.

TELECOM VS CABLES

VINDHYA Telelinks' telecom business has been slow due to tepid demand from overseas companies

BUT cable making will generate revenue amid govt's demand for optical fibre cables for BharatNet

'Luxury travel has hit its peak, budget hotels are the future'

Varuni Khosla
varuni.k@livemint.com
NEW DELHI

The consumption of luxury hotels has topped out globally and is slowing now, a senior official of a global hospitality chain said, emphasizing that travellers are typically looking at no-frills, economical rooms as they explore the world.

Dimitris Manikis, president of the EMEA (Europe, the Middle East, and Africa) region for the US-based hospitality company Wyndham Hotels &

Resorts, who is in India for a market tour, told *Mint* that economy and mid-scale hotels will be the future, at least for their brands here.

"Luxury travel has hit its peak and we see it slowing now. All the CEOs of hotel companies globally are now talking about the future being mid-scale and economy travel. It supports the democratization of travel, just like budget airlines have done. We believe in democratizing travel and adjusting to the needs of the new consumer," he said. The company operates

hotels under brands like Ramada, Days Inn, and Wyndham in India.

Its focus will remain on the economy and mid-market segments in the country. "Us and other Indian hospitality companies that are expanding abroad are inspired by the same thing—the 150 million people that are travelling abroad. Unlike the Chinese, who generally prefer

to travel abroad to South East Asia, Indians prefer to travel around the world," he said.

This makes sense, considering that a recent report said Indian tourists heading overseas are projected to spend \$18.82 billion in 2024, according to a new report, as travel returns to pre-pandemic levels and new hotspots emerge.

About 28.2 million Indians visited overseas last year, cross-

A recent report said Indian tourists heading overseas are projected to spend \$18.82 billion in 2024

ing the almost 27 million in 2019. That year, Indians spent \$28 billion on travelling abroad, according to a FICCI-Nangia knowledge paper titled 'Navigating Horizons: The Rise and Future of Indian Outbound Tourism,' which cited government data.

Wyndham Hotels & Resorts has 63 franchised hotels in India across seven brands with about 5,500 rooms. There are another 45 hotels in the pipeline with a similar inventory of 5,000 rooms that are in various stages of development. It has grown from about 50 hotels

here in 2021. "We have more hotels in the pipeline in India than ever before. We are also launching new brands like Wyndham Garden which will launch by the end of the year," Manikis said. It also has a new five-star hotel brand, Wyndham Grand, opening in the first half of next year at Udaipur.

The company has about 500,000 rooms in the United States alone, and another 385,000 rooms in the rest of the world. It has more than 9,200 hotels worldwide.

For an extended version of this story, go to [livemint.com](#)

Next Mediaworks Limited
CIN: L22100MH1981PLC024052
Registered Office: Unit 701 A, 7th Floor, Tower-2, Indiabulls Finance Centre, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013; Ph: 022 44104104; E-mail: investor.communication@radioone.in; Website: www.nextmediaworks.com
Corporate Office: 5th Floor, Lotus Tower, A Block, Community Centre, New Friends Colony, New Delhi-110025 Ph.: +91-11-6656 1234

HT Media Limited
CIN: L22121DL2002PLC117874
Registered Office: Hindustan Times House, 18-20, Kasturba Gandhi Marg, New Delhi - 110 001 Ph: +91-11-6656 1355
E-mail: investor@hindustantimes.com; website: www.htmedia.in
Corporate Office: 5th Floor, Lotus Tower, A Block, Community Centre, New Friends Colony, New Delhi-110025 Ph.: +91-11-6656 1234

यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण
प्रथम तल, कॉम्प्लेक्स, सैक्टर-ओमेगा-1 (पी-2), ग्रेंडर नोएडा, जनपद गौतमबुद्धनगर-201308 (उप्र 090)
Toll Free No. 18001802826 वेबसाइट: www.yamunaexpresswayauthority.com
पत्रांक: वाई.ई.ए./मूलेख/106/2024 दिनांक: 21/08/2024

सार्वजनिक सूचना

निम्नलिखित भूमि का यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण द्वारा अतिरिक्त प्रतिकर का वितरण किया जाना प्रस्तावित है:-

ग्राम का नाम	परियोजना का नाम	खसरा नम्बरान
दनकोर	सैक्टर-17ए	2, 9, 6, 8, 10, 11, 21, 30, 31, 32, 33, 38, 68, 69, 70, 73, 74, 75, 76, 77, 94, 96, 145, 146, 147, 148, 149, 150, 153, 154, 168, 171, 174, 175, 176, 177, 183, 185, 186, 187, 190, 191, 195, 197, 198, 199, 262, 266, 268, 268/2, 269, 272, 273, 291, 292, 294, 296, 298, 299, 300, 301/1, 301/2, 301/3, 302, 303, 304, 305, 306, 307, 308, 309, 318, 905, 906, 908, 912, 914, 915, 916, 917, 919, 920, 934, 935, 936, 938, 938M, 939

उक्त भूमि के अतिरिक्त प्रतिकर वितरण अपर जिलाधिकारी (मू0अ0) जनपद गौतमबुद्धनगर से किया जाना है। अतिरिक्त प्रतिकर वितरण किये जाने में यदि किसी व्यक्ति को कोई आपत्ति है तो वह लिखित रूप में प्रकाशन के 15 दिनों के अन्दर अपर जिलाधिकारी (मू0अ0) जनपद गौतमबुद्धनगर कार्यालय में अपनी आपत्ति प्रस्तुत कर सकता है।

डिप्टी कलेक्टर

यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण के अधिसूचित क्षेत्र में प्राधिकरण द्वारा स्वीकृत मास्टर प्लान के अतिरिक्त प्लानिंग/हाउसिंग/कॉलोनी या किसी भी प्रकार का अन्य निर्माण पूरी तरह से अर्थर है। सामान्यजन इस प्रकार की खरीदफोख्त से पूर्णतः सचेत रहें तथा कॉलोनाइजर के ग्रामक विज्ञान से बचें। अधिक जानकारी के लिए प्राधिकरण की वेबसाइट www.yamunaexpresswayauthority.com देखें।

FORTY THIRD (43rd) ANNUAL GENERAL MEETING OF NEXT MEDIWORKS LIMITED
Notice is hereby given that the 43rd Annual General Meeting ('AGM') of Next Mediaworks Limited is scheduled to be held on **Tuesday, September 24, 2024 at 11:00 AM (IST)** through Video-Conferencing/Other Audio-Visual Means ('VC/OAVM') without the physical presence of the Members at a common venue, pursuant to recent circular dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circular') and circular dated October 7, 2023 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), to transact the business set out in Notice convening the AGM. The deemed venue of the AGM shall be deemed to be the Registered Office of the Company.

In compliance with the above-mentioned MCA & SEBI Circular and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2023-24 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/Registrar and Share Transfer Agent ('RTA').

Manner of registering/updating email address:

(a) Members holding shares in physical form and who have not registered/updated their KYC details including e-mail id with the Company or RTA, may register/update such details by downloading the relevant forms from the said link <https://ris.kfintech.com/client-services/isc/isrfirms.aspx> and sending the same physically along with the request letter duly filled with the details therein and attaching such documents as required in the forms to KFin Technologies Limited, Unit: Next Mediaworks Limited, Ramky Selenium Building, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana, India-500032

(b) Members holding shares in dematerialised mode and have not registered/updated their e-mail address, can register/update their email address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

Pursuant to recent SEBI Circular, SEBI has mandated all listed companies to record PAN, Nomination, Contact details, Bank A/c details and Specimen signature for their corresponding folio numbers of holders of physical securities. Relevant details and prescribed forms in this regard are available on website of the Company at www.nextmediaworks.com

The Company is providing the facility to the Members to exercise their right to vote by electronic means (i.e. remote e-voting and e-voting during the AGM) on the resolutions set forth in the Notice of the AGM and has engaged the services of National Securities Depositories Limited (NSDL) to facilitate voting through electronic voting system. The instructions for joining the AGM through VC/OAVM and the process of e-voting (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting i.e. remote e-voting and e-voting during the AGM), forms part of the Notice of the AGM.

Any person who acquires share(s) and become Member of the Company after the date of dispatch of Notice of the AGM and holding shares as on the **cut-off date i.e. Tuesday, September 17, 2024**, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in Notice of the AGM or sending a request at evoting@nsdl.com.

Notice convening the AGM and Annual Report for FY 2023-24 will also be available on the website of the Company at www.nextmediaworks.com; websites of the stock exchanges where shares of the Company are listed viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com in due course.

For Next Mediaworks Limited
Sd/-
Sonali Manchanda
(Company Secretary)

Date: August 22, 2024
Place: New Delhi

TWENTY-SECOND (22nd) ANNUAL GENERAL MEETING OF HT MEDIA LIMITED
Notice is hereby given that the 22nd Annual General Meeting ('AGM') of HT Media Limited is scheduled to be held on **Friday, September 27, 2024 at 11:00 AM (IST)** through Video-Conferencing/Other Audio-Visual Means ('VC/OAVM') without the physical presence of the Members at a common venue, pursuant to recent circular dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circular') and circular dated October 7, 2023 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circular'), to transact the business set out in Notice convening the AGM. Registered Office of the Company shall be deemed to be the venue of this AGM.

In compliance with the above-mentioned MCA & SEBI Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Notice of the AGM along with the Annual Report for FY 2023-24 will be sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/Registrar and Share Transfer Agent ('RTA').

Manner of registering/updating email address:

a. Members holding shares in physical form and who have not registered/updated their KYC details including e-mail id with the Company or RTA, may register/update such details by downloading the relevant forms from the said link <https://ris.kfintech.com/client-services/isc/isrfirms.aspx> and sending the same physically along with the request letter duly filled with the details therein and attaching such documents as required in the forms to KFin Technologies Limited, Unit: HT Media Limited, Ramky Selenium Building, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana, India-500032

b. Members holding shares in dematerialised mode and have not registered/updated their e-mail address, can register/update their email address with the Depository Participant(s) where they maintain their demat accounts.

Pursuant to recent SEBI Circular, SEBI has mandated all listed companies to record PAN, Nomination, Contact details, Bank A/c details and Specimen signature for their corresponding folio numbers of holders of physical securities. Relevant details and prescribed forms in this regard are available on website of the Company at www.htmedia.in/

The Company is providing the facility to the Members to exercise their right to vote by electronic means (i.e. remote e-voting and e-voting during the AGM) on the resolutions set forth in the Notice of the AGM and has engaged the services of National Securities Depositories Limited (NSDL) to facilitate voting through electronic voting system. The instructions for joining the AGM through VC/OAVM and the process of e-voting (including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their e-mail address can cast their vote through e-voting i.e. remote e-voting and e-voting during the AGM), forms part of the Notice of the AGM.

Any person who acquires share(s) and becomes Member of the Company after the date of dispatch of Notice of the AGM and holding shares as on the **cut-off date i.e. Friday, September 20, 2024**, may obtain the Login ID and Password by following the instructions as mentioned in Notice of the AGM or sending a request to NSDL at evoting@nsdl.com.

Notice convening the AGM and Annual Report for FY 2023-24 will also be available on the website of the Company at [https://www.htmedia.in/](http://www.htmedia.in/); websites of the stock exchanges where shares of the Company are listed viz. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and website of NSDL at www.evoting.nsdl.com in due course.

For HT Media Limited
Sd/-
Manhar Kapoor
(Group General Counsel & Company Secretary)

Date: August 22, 2024
Place: New Delhi

TORRENT POWER LIMITED INVITES BIDS FOR PROCUREMENT OF POWER ON SHORT TERM BASIS

Torrent Power Limited (TPL), a distribution licensee intends to procure power on short term basis for distribution license areas in the state of Gujarat. TPL invites bids on e-Tender and e-reverse auction basis from interested parties.

Tender No.	Last date for submission of non-financial technical Bid and Financial Bids
Torrent Power Limited/Short/24-25/E/101	30-08-2024

All the bidders have to submit their offers on www.mstcecommerce.com

Detailed terms & conditions are available in RFP and draft PPA which can be downloaded from DEEP Portal (www.mstcecommerce.com) → Download NIT/Corrigendum section by the registered bidders. For any assistance on e-tendering, please contact MSTC on 011-23217850.

TPL reserves the right to reject all or any Bids or cancel the RFP or Tender notice without assigning any reason whatsoever without any liability.

Further details may be obtained from:
Vice President (Commercial)
Torrent Power Limited
Naranpura Zonal Office, Sola Road,
Naranpura, Ahmedabad - 380013, Gujarat.
Phone- 07927492222 Ext: 5730
powerpurchase@torrentpower.com
Date: 23-08-2024

www.torrentpower.com

HCL TECHNOLOGIES LIMITED
Corporate Identity Number: L74140DL1991PLC046369
Registered Office: 806, Siddharth, 96, Nehru Place, New Delhi - 110 019
Corporate Office: Plot No. 3A, Sector 126, Noida-201 304, U.P., India
Telephone: +91 11 26436336; Website: www.hcltech.com
Email id: investors@hcl.com

NOTICE
TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("Act") read with the Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("Rules"). The said Section and the Rules, amongst other matters, contain provisions for transfer of shares in respect of which dividend remains unpaid or unclaimed for a period of seven consecutive years to the DEMAT Account of the IEPF Authority (the "IEPF DEMAT Account").

The dividends declared on the shares, as per details available on the Company's website <https://www.hcltech.com/investors/iepf-details>, are lying unpaid or unclaimed since November 25, 2017. Accordingly, in compliance of the Rules, these shares are due for transfer to the IEPF Authority on November 24, 2024. Individual notices are being sent by the Company to all the concerned shareholders to provide them an opportunity to claim their respective unpaid dividends. In case the valid claims are not received from the concerned shareholders by November 23, 2024, necessary steps will be initiated by the Company to transfer the shares held by the concerned shareholders to the IEPF Demat Account without any further notice in the following manner:

a) In case the shares are held in Physical form - The original share certificate(s) which stands registered in the name of the shareholder will be deemed cancelled and non-negotiable. In lieu thereof, new share certificate(s) will be issued and transferred in favour of the IEPF.

b) In case the shares are held in Demat form - The Company shall transfer the shares by way of corporate action through the respective depositories (NSDL or CDSL) to the IEPF.

Please note that no claims shall lie against the Company in respect of unclaimed dividend and shares transferred to the IEPF pursuant to the Rules. However, it may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from the IEPF Authority by submitting an online application in the prescribed Form IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending a physical copy of the same to the Nodal Officer of the Company along with the requisite documents enumerated in Form IEPF-5.

In case of any clarifications/queries in this regard, shareholders are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s. Link Intime India Private Limited, Unit- HCL Technologies Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai, Maharashtra - 400 083, Telephone: 022-49186270 E-mail: ml.helpdesk@linkintime.co.in.

For HCL Technologies Limited
Manish Anand
Company Secretary

Date: August 22, 2024
Place: Noida (U.P.)

Chart a course to clarity!

Data rich, visual reporting with **Mint Plain Facts**

Read only on **mint**

